

FIRST INFORMATION REPORT

(Under Section 173 B.N.S.S)

प्रथम खबर अहवाल

(कलम बी एन एस एस १७३ च्या अंतर्गत)

1. District (जिल्हा): ठाणे शहर**P.S.(ठाणे):** कासारवडवली**FIR No.(प्रथम खबर क्र.):** 1554**Year (वर्ष):** 2024**Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ):** 13/11/2024 22:16

2.	S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
	1	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	74
	2	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	115(2)
	3	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	352

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):**1. Day(दिवस):** बुधवार**Date From (दिनांक पासून):** 13/11/2024**Time Period** पहर 6**Date To (दिनांक पर्यंत):** 13/11/2024**(कालावधी):****Time From (वेळेपासून):**

16:30 बजे

Time To (वेळेपर्यंत):

16:30 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):**Date (दिनांक):** 13/11/2024**Time (वेळ):** 17:00 बजे**(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):****Entry No. (नोंद क्र.):** 048**Date & Time (दिनांक आणि वेळ):** 13/11/2024 22:15 बजे**4. Type of Information (माहितीचा प्रकार):** लेखी**5. Place of Occurrence (घटनास्थळ):****1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):**

उत्तर, 1 किमी

Beat No. (बिट क्र.):**(b) Address (पत्ता):** जी बी रोड , टकारडा गाव युरो स्कुल हावरे स,कासारवडवली ठाणे**(c) In case, outside the limit of this Police Station, then****(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):****Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):****District(State) (जिल्हा(राज्य)):**

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

(a) Name (नाव): श्रुती दिलीप सातारडेकर

(b) Father's Name (वडील चे नाव) :

दिलीप सातारडेकर

(c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1985

(d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत

(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):

(f) Passport No.(पारपत्र क्र.):

Date of Issue (दिल्याची तारीख):

Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

(g) ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड ,मतदाता कार्ड ,पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) Address (पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	घोडबंदर रोड, टकारडा गाव युरो स्कुल हावरे, सिटी कासारवडवली ठाणे, कासारवडवली ,ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	घोडबंदर रोड, टकारडा गाव युरो स्कुल हावरे, सिटी कासारवडवली ठाणे, कासारवडवली ,ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

(i) Occupation (व्यवसाय):**(j) Phone number (फोन नं.):**

Mobile (मोबाइल नं.): 91-7303338303

7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या /संशयीत/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	गौतम			1. जी बी रोड ,टकारडा गाव युरो स्कुल हावरे ,सिटी कासारवडवली ठाणे , कासारवडवली ,ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
2	माया			1. जी बी रोड ,टकारडा गाव युरो स्कुल हावरे,सिटी कासारवडवली ठाणे ,कासारवडवली ,ठाणे

				शहर, महाराष्ट्र, भारत
3	नयना भालचंद्र थापर			1. जी बी रोड , टकारडा गाव युरो स्कूल, हावरे सिटी कासारवडवली ठाणे , कासारवडवली , ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):

गुन्हा तात्काळ दाखल

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value(In Rs/-) (मुल्य (रु.
-------------------	--------------------------------------	------------------------------------	---------------------	-------------------------------

10 Total value of property (In Rs/-)

(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

11. Inquest Report / U.D. case No., if any

(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.क्र.)
-------------------	-----------------------------------

12. First Information contents (प्रथम खबर हकीकत):

मी श्रुती दिलीप सातारडेकर वय-39 वर्षे व्यवसाय- नोकरी राह. टकारडा गाव युरो स्कूल हावरे सिटी, कासारवडवली घोडबंदर रोड, ठाणे मो.न. 7303338303 समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहुन जबाब देते की, मी वरील प्रमाणे असून वरील पत्त्यावर सुमारे 04 महिन्यांपासून भाडे तत्वावर राहाते. घर मालकाचे नाव नयना भालचंद्र थापर असे आहे. माझे सोबत माझी आई नामे- दिपती सातारडेकर वय-64 वर्षे राह. एक भाउ नामे- स्वप्नील सातारडेकर हे कामानिमित्त बाहेर गेले आहेत. मी फायनान्स फ्रि लान्सींग करून व माझा भाउ मॅरेज इव्हेंट करतो त्यावर मिळणा-या उत्तपन्नावर आमचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

मी राहत असलेले परीसरात राहणारे गौतम व त्याची आई माया (पुर्ण नाव माहीत नाही) व नयना भालचंद्र थापर यांना मी मागील आठ महिन्यांपासून ओळखते. त्यांचे बरोबर माझे नेहमी किरकोळ कारणावरून वाद विवाद होत असतात. मी एक कुत्रा पाळलेला असून त्याचे नाव रॅक्स असे ठेवलेले आहे.

मी दिनांक 13/11/2024 024 रोजी संध्याकाळी 04:30 वाजता माझे आई सोबत माझे घरी असताना आमचा कुत्रा रॅक्स हा घराच्या दरात उभा होता तेवढ्यात आमच्या बाजूला राहाणारा भाडेकरी नामे- गौतम अंदाजे वय-25 वर्षे हा दारु पिउन येत असतांना आमचा कुत्रा त्याच्यावर भुखु लागला त्याचा राग येवुन गौतम हा त्याला मारायला धावाला व कुत्र्याच्या डोक्यात दारूची बॉटल घालीन असे म्हणाला. तेवढ्यात माझी आई घराच्या बाहेर आली व तीने गौतम ला सांगितले की अरे असे नको बोलुस त्यावर तो आईला शिवीगाळ करू लागला. ते ऐकुन मी ही त्या ठिकाणी आले त्याला समजावण्याचा प्रयत्न केला त्यावरून आमच्या दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली त्यावेळेस गौतम हा माझे आईच्या अंगावर धावुन गेला व हातातील दगड फेकुन मारला आणि मला ही हाताचे चापटीने मारहाण केली. तेवढ्यात तेथे गौतम याची आई माया व नयना भालचंद्र थापर या आल्या त्यांनी देखील मला मारहाण केली. तसेच मला खाली पाडुन लाथा बुक्क्यानी मारहाण केली. त्याचवेळी गौतम याने माझे कपडे ओढुन फाडले व माझे छातीवरून हात फिरवुन माझे मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

तरी दिनांक 13/11/2024 रोजी संध्याकाळी 04:30 वाजताचे सुमारास मी माझे घरी असताना माझा पाळीव कुत्रा माझे पेशारी राहणारा गौतम याला भुंकला याचा राग मनात धरुन गौतम हा त्याला मारायला धावला असता माझे आई नामे दिपती सातारडेकर हीने त्याला जाब विचारला असता तिला शिवीगाळ केली. तसेच मी

त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता गौतम हा माझे आईच्या अंगावर धावून गेला व हातातील दगड फेकून मारला आणि मला ही हाताचे चापटीने मारहाण केली. तेवढ्यात तेथे गौतम याची आई माया व नयना भालचंद्र थापर या आल्या त्यांनी देखील मला मारहाण केली. तसेच मला खाली पाडून लाथा बुक्क्यानी मारहाण केली. त्याचवेळी गौतम याने माझे कपडे ओढून फाडले व माझे छातीवरून हात फिरवून माझे मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले म्हणून माझी गौतम वय अंदाजे 25 वर्षे, त्याची आई माया वय अंदाजे 50 वर्षे व नयना भालचंद्र थापर वय अंदाजे 40 वर्षे सर्व रा. टकारडा गाव युरो स्कूल हावरे सिटी, कासारवडवली घोडबंदर रोड, ठाणे यांचे विरोधात कायदेशीर तक्रार आहे.

माझा वरील जबाब माझे सांगणे प्रमाने मराठीत टंकलिखित केला असून त्याची प्रिंट काढून तो मी वाचून पाहीला असता माझे सांगणे प्रमाने बरोबर आहे.

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

(1) Registered the case and took up the investigation:

(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

sunil dattatray patil(I (Inspector)) / 100

or (किंवा)

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव):

Rank (पद):

No.(क्र.):

to take up the Investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) Transferred to P.S.

(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)

14 Signature/Thumb impression of the complainant / informant.
(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

15. Date and time of dispatch to the court
(न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

Signature of Officer in charge, Police Station

(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)

Name (नाव): sunil dattatray patil

Rank(पद): I (Inspector)

No.(सं.): 100

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला

जोडपत्र): Physical features, deformities and other details of the

(If known / seen) (संशयित/आरोपीचे (माहित असलेल्या/पाहिलेल्या) शारीरिक वैशिष्ट्ये, व्यंग आणि इतर तपशील))

S.No.(अ.क्र.)	Sex (लिंग)	Date/Year of Birth (जन्म तारीक/वर्ष)	Build (बांधा)	Height (cms.) (उंची(से.मी.))	Complexion (रंग)	Identification Mark (s) (ओळखीच्या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1	पुरुष					चेचक के दाग: NO
2	महिला					चेचक के दाग: NO
3	महिला					चेचक के दाग: NO
Deformities/ Peculiarities	Teeth (दात)	Hair (केस)	Eyes (डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit(s) (पोषाखाच्या सवयी)	
8	9	10	11	12	13	
Language /Dialect (भाषा / बोलीभाषा)	Place Of (का स्थान)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल्याच्या खुणा)	Leucoderma (कोड)	Mole (तिळ)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)	
14	15	16	17	18	19	20

These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा त्यापेक्षा अधिक तपशील दिल्यास फक्त यातील रकान्यांची नोंद घेतली जाईल.)